



Omaxe Square
Plot No.14, Jasola District Centre
Jasola, New Delhi-110025 India.
Tel.: +91 11 2683 2155, 6111 9300
Fax: +91 11 4168 9102
www.godfreyphillips.com
isc-gpi@modi-ent.com

8th November 2023

The Manager
BSE Limited
25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street,
Mumbai – 400 001
BSE Scrip Code: 500163

The Manager, Listing Department
The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, C-1, Block-G,
Bandra Kurla Complex Bandra (East),
Mumbai – 400 051
Symbol: GODFRYPHLP

Sub.: Newspaper Advertisement- Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sirs,

Pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the Advertisement published in Financial Express (in English) and Loksatta (in Marathi) on 8th November, 2023 w.r.t. completion of dispatch of Notice and e-Voting information, in pursuance of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly take the same on records.

Thanking you,

Yours faithfully,

For Godfrey Phillips India Limited

Sanjay Kumar Gupta
Company Secretary
M. No.- 7545
Encl: As above



GREAT PLACE TO WORK® CERTIFIED

Regd. Office: 'Macropolo Building', Ground Floor, Dr. Babasaheb Ambedkar Road, Lalbaug, Mumbai - 400 033
CIN : L16004MH1936PLC008587

Zydus Lifesciences Limited [formerly known as Cadila Healthcare Limited]

Registered Office: Zydus Corporate Park, Scheme No. 63, Survey No. 536, Khoraj (Gandhinagar), Near Vaishnodevi Circle, Sarkhej- Gandhinagar Highway, Ahmedabad - 382481
Tel. No.: (+91-79) 4804 0000 Website: www.zyduslife.com
CIN : L24230GJ1995PLC025878

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2023

Rupees in Million

Sr. No.	Particulars	3 Months ended			Year to date		
		30/09/2023 (Unaudited)	Preceding 3 Months ended 30/06/2023 (Unaudited)	30/09/2022 in the previous year (Unaudited)	30/09/2023 (Unaudited)	Year to date figures for the previous period ended 30/09/2022 (Unaudited)	Previous year ended 31/03/2023 (Audited)
1	Total Income from operations	43,688	51,396	40,055	95,084	79,698	172,374
2	Net Profit for the period before exceptional items and tax	10,072	13,434	6,428	23,506	13,267	31,939
3	Net Profit for the period after exceptional items but before tax	10,072	13,292	6,428	23,364	13,238	25,897
4	Net Profit for the period from continuing operations	8,017	10,879	5,170	18,896	10,436	19,649
5	Loss after tax from discontinued operations	(10)	(10)	55	(20)	(28)	(46)
6	Net Profit for the period after tax and Non-Controlling Interest	8,007	10,869	5,225	18,876	10,408	19,603
7	Total Comprehensive Income for the period after tax and Non-Controlling Interest	7,446	10,931	4,357	18,377	7,965	16,459
8	Paid-up equity share capital (Face value Rs. 1/-)	1,012	1,012	1,012	1,012	1,012	1,012
9	Reserves excluding Revaluation Reserve (i.e. Other Equity)	-	-	-	-	-	174,146
10	Earnings per share for continuing operations (not annualised for the quarter and half year)						
a	Basic (Rs.)	7.92	10.75	5.10	18.67	10.24	19.35
b	Diluted (Rs.)	7.92	10.75	5.10	18.67	10.24	19.35
11	Earnings per share for continuing & discontinued operations (not annualised for the quarter and half year)						
a	Basic (Rs.)	7.91	10.74	5.15	18.65	10.21	19.30
b	Diluted (Rs.)	7.91	10.74	5.15	18.65	10.21	19.30

By Order of the Board,
For Zydus Lifesciences Limited,

Dr. Sharvil P. Patel
Managing Director
DIN: 00131995

Date: November 7, 2023
Place: Ahmedabad

MASK INVESTMENTS LIMITED

CIN : L65993GJ1992PLC036653
REGD. OFF.: Office no.: 908, 9th Floor, Rajhans Montessa, Dumas Road, Magdalla, Surat - 395 007 (GUJARAT).
Phone no.: 0261-2463262 / 63 Email : contact@maskinvestments.com website : www.maskinvestments.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER, 2023

(Rs. in Lakhs)

PARTICULARS	STANDALONE					
	Quarter Ended 30/09/2023 (Unaudited)	Quarter Ended 30/06/2023 (Unaudited)	Quarter Ended 30/09/2022 (Unaudited)	Half Year Ended 30/09/2023 (Unaudited)	Half Year Ended 30/09/2022 (Unaudited)	Year Ended 31/03/2023 (Audited)
Total Income from Operations	3.89	3.85	5.54	7.74	8.13	15.81
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	(0.02)	(2.55)	3.56	(2.57)	1.00	7.88
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	(0.02)	(2.55)	3.56	(2.57)	1.00	7.88
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	(0.01)	(1.91)	2.86	(1.92)	0.75	5.90
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	357.66	2,777.17	1,294.25	3,134.83	2,610.14	2,593.03
Paid up Equity Share Capital	-	-	-	-	-	305.15
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Balance sheet of previous year (as on 31-03-2023)	-	-	-	-	-	9,502.05
Earning Per Share (Face Value of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)						
(a) Basic (in Rs.):	0.00	(0.06)	0.09	(0.06)	0.02	0.19
(b) Diluted (in Rs.):	0.00	(0.06)	0.09	(0.06)	0.02	0.19

NOTE:
1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on November 07, 2023.
2. The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half Year Ended on 30th September, 2023 filed with stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Half Yearly Financial Results is available on the Stock Exchange website i.e www.nseindia.com and on the Company's website i.e www.maskinvestments.com

For MASK INVESTMENTS LIMITED
Sd/-
NARAYAN SABOO
CHAIRMAN & DIRECTOR
(DIN : 00223324)

Place - SURAT
Date : 07-11-2023

SMC GLOBAL SECURITIES LIMITED

CIN : L74899DL1994PLC063609
Regd. Office: 11/6-B, Shanti Chamber, Pusa Road, New Delhi-110005
Phone No : 011-30111000 | email : smc@smcindiaonline.com | website : www.smcindiaonline.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2023

(₹ IN LAKHS)

Sr. No.	PARTICULARS	CONSOLIDATED					
		Quarter Ended		Half Year Ended		Year Ended	
		September 30, 2023 (Unaudited)	June 30, 2023 (Unaudited)	September 30, 2022 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	September 30, 2022 (Unaudited)	March 31, 2023 (Audited)
1	Total Income from operations	38,946.49	31,146.56	30,038.96	70,093.05	58,988.98	121,157.33
2	Net Profit for the period (before Tax and Exceptional Items)	5,199.13	3,994.75	4,057.31	9,193.88	8,996.94	16,195.66
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional Items)	5,199.13	3,994.75	4,057.31	9,193.88	8,996.94	16,195.66
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional Items)	3,988.37	3,012.74	2,951.25	7,001.11	6,651.62	12,039.62
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	4,079.67	3,017.86	3,163.19	7,097.53	7,065.22	12,542.50
6	Paid Up Equity Share Capital (Face Value of ₹ 2 each)	2,094.00	2,094.00	2,094.00	2,094.00	2,094.00	2,094.00
7	Reserves	-	-	-	-	-	91,179.45
8	Earnings per share (EPS) (in ₹)						
	Basic & Diluted EPS	3.81	2.88	2.79	6.69	6.08	11.25

* Restated refer note no. 2

Notes:
1. The above unaudited results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Tuesday, the 07th November, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the results and issued an unqualified report.
2. The above is the extract of the detailed format of quarterly and half year ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the quarterly and half year ended financial results are available on the Investor Corner Section of our website www.smcindiaonline.com.
3. The financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time.
4. Additional information on standalone financial results is as follows:

PARTICULARS	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended	
	September 30, 2023 (Unaudited)	June 30, 2023 (Unaudited)	September 30, 2022 (Unaudited)	September 30, 2023 (Unaudited)	September 30, 2022 (Unaudited)	March 31, 2023 (Audited)
	Income from operations	20,651.69	18,067.00	17,876.72	38,718.69	34,689.97
Profit before tax	3,627.65	4,552.91	3,081.41	8,180.56	7,546.72	11,986.50
Profit after tax	2,786.14	3,916.84	2,123.73	6,702.98	5,900.97	9,337.23

For and on behalf of the Board
Sd/-
S. C. AGGARWAL
(Chairman & Managing Director)
(DIN : 00003267)

Sd/-
MAHESH C. GUPTA
(Vice Chairman & Managing Director)
(DIN : 00003082)

Sd/-
VINOD KUMAR JAMAR
(President & Group CFO)

Place : New Delhi
Date : November 7, 2023

Sun Petrochemicals Private Limited

Regd Office: R K CENTRE 4TH FLOOR, FATEH GUNJ MAIN ROAD, VADODARA GUJARAT 390002, INDIA
CIN: U24219GJ1995PTC028519

Financial results for quarter ended September 30, 2023
(Regulation 52 (B), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015)

Rs. in Lacs

Sr. No.	Particulars	For Quarter ended		
		30th September 2023 (Unaudited)	30th June 2023 (Unaudited)	For year ended 31st March 2023 (Audited)
1	Total Income from Operations	36,931.56	36,856.50	131,574.41
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	21,792.52	23,495.47	54,613.61
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	21,792.52	23,495.47	54,613.61
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	11,924.66	16,288.99	51,010.41
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	11,922.22	16,274.75	50,953.44
6	Paid up Equity Share Capital	916.70	916.70	916.70
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	112,820.39	100,898.17	84,623.42
8	Securities Premium Account	-	-	-
9	Net-worth (including revaluation reserve)	113,852.12	101,929.90	85,655.15
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	-	-	-
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12	Debt Equity Ratio	1.05	0.93	1.23
13	Earnings Per Share (in Rs.) - Basic and Diluted:	130.08	177.69	556.46
14	Capital Redemption Reserve	-	-	-
15	Debt Redemption Reserve	4,750.00	4,750.00	4,750.00
16	Debt Service Coverage Ratio	0.42	0.28	1.39
17	Interest Service Coverage Ratio	11.11	12.42	10.25

Notes:-
a) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity (https://sunpetro.com).
b) For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made in the Stock Exchange(s) (specify names of Stock Exchanges) and can be accessed on the LURL (www.bseindia.com).

Date: 06 November, 2023
Place : Mumbai

For and on behalf of the Board
Mr. Jimmi Desai
Director
DIN: 02623717

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

Tender No : SE/PH/CM/MP/197 to 203/2023-24
JFM-Malappuram District - UNSS to Anakkayam- Construction of Pumping Main, Pumpset, road restoration, WSS to Pothukallu and adq. GPs- Construction of OHSR, Gravity Main, WSS to Cheekode and adq. GPs Providing Distribution, FHTCs, Road restoration in Cheruvu GP- Providing Balance Distribution, Road restoration to Cheruvu GP WSS to Tirupangode and adq. GPs-Providing Distribution FHTCs, Pumping Main, OHSR in Purathur GP- Laying Pumping Main, OHSR, CVSS to Morayar and adjoining GPs providing Balance distribution for Zone 1. EMD : Rs. 20000, 50000, Tender fee : Rs. 11025,16540. Last date for submitting Tender : 30-11-2023 03:00 pm, Phone : 04832734871 Website : www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in

Superintending Engineer
PH Circle
Malappuram

KWA-JB-GL-6-1536-2023-24

GODFREY PHILLIPS INDIA LIMITED

CIN: L16004MH1936PLC008587
Regd. office: Macropole Building, Ground Floor, Dr. Babasaheb Ambedkar Road, Lalbaug, Mumbai - 400 033
Phone: 022-6195 2300/ Fax : 022-6195 2319
Corp. office: Omnax Square, Plot No. 14, Jasola District Centre, Jasola, New Delhi: 110025
Phone: 011-61119300, 26832155
Email: isc-gpi@modi-ent.com Website: www.godfreyphillips.co

NOTICE

(For the attention of Equity Shareholders of Godfrey Phillips India Limited)

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 110, Section 108 and all other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, ("Act") read together with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "SEBI Listing Regulations"), General Circular No. 14/2020 dated 08th April 2020, 17/2020 dated 13th April 2020 along with subsequent circulars issued in this regard and the latest Circular No. 9/2023 dated 25th September 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (collectively referred to as "MCA Circulars") and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), Godfrey Phillips India Limited (the "Company") is seeking approval from its Shareholders for passing resolution through Postal Ballot as set out in the Notice of Postal Ballot dated 3rd November 2023, by way of remote e-voting ("e-voting") process.

Members are hereby informed that:

i. The Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice on 7th November 2023 by e-mail only to those Members whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as on 3rd November 2023 ("Cut-off Date") and whose e-mail addresses are registered with the RTA/Company/Depositories. The voting rights of members shall be proportionate to their share of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date.

ii. The detailed procedure/instructions on the process of remote e-voting including the manner in which the Shareholders who have not yet registered their email addresses can register their email address and/or cast their vote, are specified in the Notice.

iii. The Company has engaged the services of Link Intime India Private Limited ("Link Intime") for facilitating e-voting to enable the Members to cast their votes electronically.

iv. The e-voting will commence on Wednesday, 8th November 2023 (9:00 A.M. (IST) and ends on Thursday, 7th December 2023 (5:00 P.M. (IST), the e-voting module will be disabled by Link Intime for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently or cast the vote again.

v. The Notice of Postal Ballot is also placed on the website of the Company i.e. www.godfreyphillips.co and the website of Link Intime i.e. https://instavote.linkintime.co.in/.

vi. Pursuant to Rule 22(5) of the Rules, the Board of Directors of the Company has appointed Mr. V Ramachandran (CP No. 4731), Proprietor V.R. Associates, Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the postal ballot by way of e-voting in a fair and transparent manner.

vii. The Scrutinizer will submit the results of the e-voting to the Chairperson of the Company or any other authorized officer(s) of the Company after completion of the scrutiny of the e-voting, who shall counter sign the same. The postal ballot results will be submitted within 2 (Two) working days from conclusion of the e-voting period to the stock exchanges in accordance with the SEBI Listing Regulations. The results of the Postal Ballot along with the Scrutinizer's Report will also be displayed on the website of the Company at www.godfreyphillips.co, on the website of the Link Intime at https://instavote.linkintime.co.in/.

viii. The proposed resolution, if approved, will be taken as having duly passed on the last date specified for e-voting, by the requisite majority of Members by means of Postal Ballot, i.e. Thursday, 7th December 2023.

ix. All the documents referred to in this Postal Ballot Notice will be available for inspection electronically by the Members from the date of circulation of this Postal Ballot Notice until the last date of e-voting. Members seeking to inspect such documents can send an email to scrutinizer@gpi@gmail.com.

Members facing any technical issue may contact Link Intime India Private Limited INSTAVOTE helpdesk by sending a request at enotices@linkintime.co.in or contact on Tel: 022-49186000.

For Godfrey Phillips India Limited
Sd/-
Sanjay Kumar Gupta
Company Secretary
(M.No. 7545)
Date: 7th November 2023

Panasonic Appliances India Company Limited

CIN: U30007TN1988PLC016184
Regd. Office: National Highway No.5, Sholavaram Village, Ponner Taluk, Chennai - 600 067. Tel: +91-44-26330397.
Website: www.panasonicappliances.in E-mail: papin.secretary@in.panasonic.com

NOTICE OF THE EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

NOTICE is hereby given that the EXTRA ORDINARY GENERAL MEETING ("EGM") of the members of Panasonic Appliances India Company Limited ("the Company") will be held through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") on **Thursday, November 30, 2023, at 10:30 a.m. IST**, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and General Circular No. 2/2022 dated May 5, 2022 followed by Circular No. 10/2022, 11/2022 dated December 28, 2022 and General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 ("MCA Circulars") (collectively referred to as "MCA Circulars") to transact the business as set out in the Notice dated November 3, 2023 calling the EGM.

As per Rule 11 of the Companies (Accounts) Rules, 2014, the notice of Extra Ordinary General Meeting have been mailed electronically (email) on **November 7, 2023**, to all the members whose email addresses are registered with the Company or the depositories/depository participants as on November 3, 2023. These documents are also available on the website of the Company at www.panasonicappliances.in and the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

In pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and other applicable provisions, if any, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from **Saturday, November 25, 2023, to Thursday, November 30, 2023 (both days inclusive)** for the purpose of Extra Ordinary General Meeting. In pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is providing e-voting facility to its members to exercise their right to vote by electronic means. The Company has entered into an agreement with National Services Depository Limited (NSDL) for providing e-voting facility. The e-voting platform will be opened for voting from **Monday, November 27, 2023, at 9:00 a.m. IST and ends on Wednesday, November 29, 2023, at 5:00 p.m. IST** to enable members of the Company, holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e. **November 24, 2023**, to cast their vote electronically in respect of the business to be transacted at the EGM. The e-voting shall not be allowed beyond the said date and time. The Company has appointed **Mr. M. Alagar**, Practicing Company Secretary, to act as the Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner.

Manner of registering/updating email address is as below:

- Members holding shares in physical mode, who have not registered/updated their email addresses with the Company, are requested to register/update the same by clicking <https://www.integratedindia.in/emailupdate.aspx> or by writing to the Company with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card at papin.secretary@in.panasonic.com.
- Members holding shares in dematerialized mode, who have not registered/updated their email addresses with their Depository Participants, are requested to register/update their email addresses with the Depository Participants with whom they maintain their demat accounts.
- After due verification, the Company/Integrated will forward their login credentials to their registered address.
- Any person, who becomes a member of the Company after dispatch of the Notice of the EGM and holding shares as on cut-off date may obtain the User ID and password in the manner as provided in the Notice of the EGM, which is available in the Notice of the EGM, which is available on Company's website.
- Such members may cast their votes using the e-voting instructions, in the manner specified by the Company in the Notice of EGM.

A person whose name is recorded in the Registrar of Members or in the Register of Beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. **November 24, 2023** only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the General Meeting. Corporate members intending to attend the meeting through their Authorized Representatives are requested to send a duly certified copy of the Board Resolution/Power of Attorney to the Company through e-mail to papin.secretary@in.panasonic.com authorizing their representatives to attend and vote at the meeting.

Members who would like to express their views or ask questions during the EGM, may register themselves as a speaker by sending their request from their registered email address mentioning their name, DP ID and Client ID/Folio number, PAN, mobile number to papin.secretary@in.panasonic.com from **Thursday, November 23, 2023 (from 9:00 A.M.) to Monday, November 27, 2023 (up to 5:00 P.M.)**. Those members who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views/ask questions during the EGM. The Company reserves the right to restrict the number of speakers depending on the availability of time at the EGM.

The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the EGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the EGM.

In case of any queries/grievances connected with the remote e-voting or the members need any assistance before or during the EGM, the members may contact Ms. Pallavi Mhatre, Manager, National Security Depository Limited, Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 at the designated email IDs: evoting@nsdl.co.in or pallavid@nsdl.co.in or to the Company email ID: papin.secretary@in.panasonic.com.

By order of the Board
for Panasonic Appliances India Company Limited
Sd/-
Ajay Shukla
Company Secretary
ACS No. : 36992
Chennai, November 8, 2023

